

Peninsula Business Park, Tower A, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel.:(91) (22) 6688 0100

Email: hcl@hindcompo.com Website: www.hindcompo.com

CIN No. L29120MH1964PLC012955

13th November, 2024

To
The Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001
Scrip Code: 509635

•

The Manager – Listing National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 SYMBOL: HINDCOMPOS

Dear Sir/Madam,

Sub.: Outcome of Board Meeting held on 13th November, 2024

Pursuant to the provisions of Regulations 30 and 33 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Board of Directors of the Company at its meeting held today i.e. 13th November, 2024 *inter alia*, considered and approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2024.

A copy of Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2024 along with the Limited Review Reports received from the Statutory Auditors of the Company on the said results are enclosed herewith for your records.

The meeting of the Board of Directors commenced at 3.30 p.m. and concluded at 5.40 p.m.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Hindustan Composites Limited

ARVIND Digitally signed by ARVIND PUROHIT PUROHIT 17:43:03 + 05'30'

Arvind Purohit

Company Secretary & Compliance Officer Membership No. A33624

Encl.: A/a



Regd.Office: A Tower,8th Floor, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg,Lower Parel, Mumbai - 400013 Tel: 022-66880100, Fax:022-66880105 visit us at www.hindcompo.com CIN No. L29120MH1964PLC012955

Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024

		1			(F	Rs. In Lakhs, excep	t per share data)
		Three Months	Three Months	Three Months	Half Year	Half Year	Year
Sr.No.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
l	0	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	INCOME						
	a) Revenue from operations	7,695	7,715	7,172	15,410	14,742	29,768
	b) Other Income	17	5	64	22	70	93
	Total Income	7,712	7,720	7,236	15,432	14,812	29,861
2	Expenses	7,712	1,120	1,230	13,432	14,012	23,001
	a) Cost of materials consumed	3,611	3,468	3,167	7,079	6,438	13,078
	b) Changes in Inventories of finished goods and work-in-progress	(92)	(18)		(110)	(78)	78
	c) Employee benefits expense	1,018	1,031	(5) 965	2,049	1,952	3,910
	d) Finance Costs	1,018	1,031	905	2,049	1,952	3,910
	e) Depreciation and amortization expense	260	251	232	511	454	953
1	f) Other Expenses	1,867	1,880	1,695	3,747	3,629	7,573
	Total Expenses	6,666	6,615	6,058	13,281	12,403	25,601
3	Profit / (Loss) before Tax (1-2)	1,046	1,105	1,178	2,151	2,409	4,260
4	Tax Expenses						
	Current tax	272	262	239	534	469	923
	Deferred tax	(155)	(24)	(55)	(179)	(58)	(144)
_	Tax expense of earlier year	-	-	-	-		40
5	Net Profit for the Period (3-4)	929	867	994	1,796	1,998	3,441
6	Other Comprehensive Income (OCI)						
	a) Items that will not be reclassified to profit or loss	7,330	1,471	429	8,801	2,314	5,223
	 b) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 	(1,078)			(1,301)	(1,030)	(1,393)
	c) Items that will be reclassified to profit or loss	228	(168)	93	60	(462)	(431)
	d) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	(41)	(6)	(22)	(47)	66	36
	Other Comprehensive Income	6,439	1,074	427	7,513	888	3,435
	Total Comprehensive Income after Tax (5+6)	7,368	1,941	1,421	9,309	2,886	6,876
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 5 per share)	738	738	738	738	738	738
8	Other Equity						98,135
	Earnings per Share (Basic and Diluted) (Rs.)	6.29	5.87	6.73	12.16	13.53	23.30
L	I,		L	L		L	L

Reporting of Segment wise Revenue, Result, Assets and Liabilities as on 30th September, 2024

Sr.No.	Particulars	Three Months Ended	Three Months Ended	Three Months Ended	Half Year Ended	Half Year Ended	(Rs. In Lakhs) Year Ended
		30-Sep-24 (Unaudited)	30-Jun-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)
1	Segment Revenue			,,			(
	- Composite Products	6,838	6,722	6,036	13,560	12,013	25,068
	- Investment	857	993	1,136	1,850	2,729	4,700
	Total Income	7,695	7,715	7,172	15,410	14,742	29,768
2	Segment Results						
	(Profit(+) / Loss (-) before Tax						
	from each segment)						
	- Composite Products	719	639	511	1,358	915	2,035
	- Investment	610	763	886	1,373	2,122	3,518
	Sub Total		1,402	1,397	2,731	3,037	5,553
	Less: Unallocable Expenses / (Income)	298	299	279	597	690	1,377
	Less: Finance Cost	2	3	4	5	8	9
	Add:Other Income	(17)	(5)	(64)	(22)	(70)	
•	Profit before Tax	1,046	1,105	1,178	2,151	2,409	4,260
3	a) Segment Assets	10.711	40.000	0.074			
	- Composite Products - Investment	10,744	10,602	9,874	10,744	9,874	9,995
	- Investment	103,530	95,366	89,455	103,530	89,455	93,055
		4,685	5,052	5,200	4,685	5,200	5,077
	Total b) Segment Liabilities	118,959	111,020	104,529	118,959	104,529	108,127
	- Composite Products	5,654	5,897	5,843	5,654	5,843	5,205
	- Investment	4,152	3,009	2,634	4,152	2,634	2,830
	- Unallocable	1,265	1,298	1,169	1,265	1,169	1,219
	Total		10,204	9,646	11,071	9,646	9,254







As at 30-5-p24 of Marker		Standalone Statement of Assets and Liabilities as at 30th September 2024		
(i) NON-CURRENT ASSETS	Sr.No.	Particulars	30-Sep-24	31-Mar-24
(a) Property, Plant and Equipment (b) Capital work-in-progress (c) Corner Intargible assets (d) Financial Assets (e) Financial Assets (f) Financial Assets (h) Other Financial Assets (h) Other Financial Assets (h) Other Financial Assets (h) Other Financial Assets (h) Financial Asset	п	I ASSETS		
(c) Other Intangible assets (i) Investments (ii) Investments (iii) Other Financial Assets (iiii) Other Financial Assets (iiii) Other Financial Assets (iiii) Other Financial Assets (iiiii) Total Assets (iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii	(1)	(a) Property, Plant and Equipment		13,652
(ii) Other Financial Assets (e) Other Non Current Assets 5 88 53 TOTAL NON-CURRENT ASSETS 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 97,167 108,822 108,82		(c) Other Intangible assets		98
TOTAL NON-CURRENT ASSETS 108,922 97,167		(ii) Other Financial Assets	40	51
(a) Inventories (b) Financial Assets (c) Investments (c) Financial Assets (d) Investments (e) Financial Assets (d) Investments (e) Financial Assets (e) Investments (e) Gardinard State equivalents (e) Gardinard State equivalent (e) Gardinard Gardinard State equivalent (e) Gardinard Gard				97,167
(ii) Trade receivables	(2)	(a) Inventories	1,536	1,427
(iv) Bank balances other than (iii) above (v) Cloans (as) 383 375 (vi) Other financial assets (vi) Other financial assets (vi) Other financial assets (vi) Other financial assets (vii) Other financial assets (viii) Other financial atiabilities (viii) Other financial assets (viii) Other financial atiabilities (viiii) Other financial atiabilities (viiii) Other financial atiabilities ((ii) Trade receivables	4,032	3,726
(vi) Other financial assets 1,114 988 (c) Other current lassets 375 376 TOTAL CURRENT ASSETS 10,037 10,960 TOTAL ASSETS 108,127 II EQUITY AND LIABILITIES TOTAL EQUITY (a) Equity Share Capital 738 738 (b) Other Equity 107,150 98,135 TOTAL EQUITY 107,888 98,873 (1) NON-CURRENT LIABILITIES 274 255 (a) Financial Liabilities (het) 5,151 4,005 (b) Other star Liabilities (Net) 5,536 4,371 (c) Deferred tax liabilities (Net) 5,536 4,371 (c) CURENT LIABILITIES 111 110 (a) Financial Liabilities 7 5 (a) Financial Liabilities 7 5 (b) Other data recommendation of the commendation of the comme		(iv) Bank balances other than (iii) above	90	93
TOTAL ASSETS		(vi) Other financial assets	1,114	989 376
EQUITY (a) Equity Share Capital (b) Other Equity 107,150 98,135 107,150				10,960 108,127
(a) Equity Share Capital 738 738 (b) Other Equity 107,150 98,135 TOTAL EQUITY 107,888 99,873 LIABILITIES 107,888 99,873 (1) NON-CURRENT LIABILITIES - 3 (a) Financial Liabilities 274 255 (b) Provisions 274 255 (c) Deferred tax liabilities (Net) 5,151 4,003 (d) Other Non Current liabilities 111 110 TOTAL NON-CURRENT LIABILITIES 5,536 4,371 (2) CURRENT LIABILITIES 7 5 (a) Financial Liabilities 7 5 (i) Borrowings 7 5 (ii) Borrowings 7 5 (iii) Current Liabilities 7 5 - Total Outstanding Dues of Micro and small enterprises 753 744 - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises 4,005 3,742 (ii) Other inancial liabilities 4,005 3,742 (iii) Other inancial liabilities 422 65 (b) Other current liabilities (Net) 132 175 <t< td=""><td></td><td>II EQUITY AND LIABILITIES</td><td></td><td></td></t<>		II EQUITY AND LIABILITIES		
(1) NON-CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (i) Borrowings (b) Provisions (c) Deferred tax liabilities (Net) (d) Other Non Current liabilities TOTAL NON-CURRENT LIABILITIES (2) CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (i) Borrowings (ii) Trade payables - Total Outstanding Dues of Micro and small enterprises - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises (iii) Other financial liabilities (ii) Other current liabilities (b) Other current liabilities (c) Provisions (d) Current tax liabilities (Net) TOTAL CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (b) Other current liabilities (c) Provisions (d) Current tax liabilities (Net) TOTAL CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (b) Other current liabilities (c) Provisions (d) Current tax liabilities (Net) TOTAL CURRENT LIABILITIES		(a) Equity Share Capital (b) Other Equity TOTAL EQUITY	107,150	738 98,135 98,873
(i) Borrowings - 33 (b) Provisions 274 255 (c) Deferred tax liabilities (Net) 5,151 4,003 (d) Other Non Current liabilities 111 111 110 TOTAL NON-CURRENT LIABILITIES 5,536 4,371 (2) CURRENT LIABILITIES 7 5 (a) Financial Liabilities 7 5 (ii) Borrowings 7 5 (ii) Trade payables 753 740 - Total Outstanding Dues of Micro and small enterprises 7,53 740 - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises 4,005 3,740 (iii) Other financial liabilities 4,005 3,740 (iii) Other current liabilities 201 146 (c) Provisions 132 175 (d) Current tax liabilities (Net) 132 175 TOTAL CURRENT LIABILITIES 5,535 4,883	(1)	NON-CURRENT LIABILITIES		,
(2) CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (i) Borrowings (ii) Trade payables - Total Outstanding Dues of Micro and small enterprises - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises (iii) Other financial liabilities (b) Other current liabilities (c) Provisions (d) Current tax liabilities (Net) TOTAL CURRENT LIABILITIES CURRENT LIABILITIES 7		(i) Borrowings (b) Provisions (c) Deferred tax liabilities (Net) (d) Other Non Current liabilities	5,151 111	3 255 4,003 110 4,371
(ii) Trade payables 753 740 - Total Outstanding Dues of Micro and small enterprises 4,005 3,740 - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises 4,005 3,740 (iii) Other financial liabilities 422 65 (b) Other current liabilities 201 146 (c) Provisions 132 175 (d) Current tax liabilities (Net) 15 15 TOTAL CURRENT LIABILITIES 5,535 4,883	(2)	(a) Financial Liabilities	_	
(iii) Other financial liabilities 422 65 (b) Other current liabilities 201 146 (c) Provisions 132 175 (d) Current tax liabilities (Net) 15 1 TOTAL CURRENT LIABILITIES 5,535 4,883		(ii) Trade payables - Total Outstanding Dues of Micro and small enterprises	753	740
(d) Current tax liabilities (Net) 15 1 TOTAL CURRENT LIABILITIES 5,535 4,883		(iii) Other financial liabilities	422	3,743 65 146
		(d) Current tax liabilities (Net)	15	179
				4,883 108,127

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th November, 2024 and the Statutory Auditors of the Company have carried out a 'Limited Review' of the same.
- 2 Previous periods' figures have been rearranged / regrouped wherever considered necessary to conform to the presentation of the current period. All figures of financial results has been rounded off to nearest lakhs rupees.

Place

: Mumbai : 13th November, 2024 Dated



P. K. CHOUDHARY

For Hindustar

Managing Director (DIN No.00535670)



Regd.Office: A Tower,8th Floor, Peninsula Business Park,
Senapati Bapat Marg,Lower Parel, Mumbai - 400013
Tel: 022-66880100, Fax:022-66880105
visit us at www.hindcompo.com
CIN No. L29120MH1964PLC012955
ent of Cash Flow for the half year ended 30th September 2024

	Standalone Statement of Cash Flow for the half year ended 30th September 2024		(De In Lakhe)
		Half Year Ended	(Rs. In Lakhs) Half Year Ended
Sr.No.	Particulars	30-Sep-24	30-Sep-23
		(Unaudited)	(Unaudited)
		(Ullaudited)	(Ullaudited)
_			
Α	Cash flow from operating activities:	2,151	2,409
1	Net profit before tax	2,131	2,403
	Adjustment for:	511	454
	Depreciation and amortization expense	(137)	(360
	Fair valuation of investments through profit and loss	(137)	
	Realised (gain) / loss on investments through profit and loss		(672
	Interest Income	(1,505)	(1,572
	Dividend Income	(98)	(124
	Profit on Sale of Property, Plant and Equipment	(19)	(6
	Loss on Sale of Property, Plant and Equipment	11	21
6. 11 11	Remeasurements of defined benefit plans	(30)	
	Interest expenditure	5	8
	Operating profit before working capital changes	779	128
	Adjustment for		
	(Increase) / Decrease in trade receivable	(307)	183
	(Increase) / Decrease in Other Financial Assets	10	2
	(Increase) / Decrease in Other Non Current Assets	(45)	(39
	(Increase) / Decrease in other receivable	(4)	(3
	(Increase) / Decrease in Inventories	(109)	
	(Increase) / Decrease in Other Current Financial Assets	86	181
	(Increase) / Decrease in Other Current Assets	2	(34
		275	741
	(Decrease) / Increase in trade payables	19	(18
	(Decrease) / Increase in long term provisions	(48)	
	(Decrease) / Increase in short term provisions	61	'l 8
	(Decrease) / Increase in other current financial liabilities	55	(91
	(Decrease) / Increase in other current liabilities	1	(9)
	(Decrease) / Increase in other non current liabilities		855
	Cash generated from operations	775	850
	Add/(Deduct) :		10
	Dividend Received	98	
6	Interest Received	1,294	1,659
	Cash generated from operating activities	2,167	
	Direct taxes paid (net)	(540	
	Net cash generated from operating activities	1,627	2,320
В	Cash generated from investing activities		
	Purchase of Property, Plant and Equipment	(941	
	Proceeds on sale of Property, Plant and Equipment	482	
	Purchase of Investments	(8,457	
	Proceeds on sale of Investments	7,197	
	Inter-Corporate Deposits Placed	(100	
	Inter-Corporate Deposits Redeemed	100	
	Net cash flow (used in) from investing activities	(1,719	(2,29
С	Cash generated from financing activities		
	(Repayment) of long-term borrowings	(3	
	(Repayment) / Proceeds from short-term borrowings	(1	
	Interest paid	(5	(5)
1	Cash generated (used in) from financing activities	(9	
D	Net Increase/ Decrease in cash and cash equivalent (A+B+C)	(101	
	Cash and Cash equivalents as at beginning of the half year	776	,
	Cash and Cash equivalents as at end of the half year (includes Rs. 228 lakhs (Previous Periods Rs. 611 lakhs) investment in overnight mutual funds)	675	







6, Karim Chambers, 40, Ambalal Doshi Marg (Hamam Street), Fort, Mumbai- 400 001 Telephone: 0091-22-22691414/40021415 : 0091-22-40021140/40021414 Email : mumbai@lodhaco.com

Independent Auditor's Review Report On standalone unaudited quarterly financial results of the Company Pursuant to the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

To The Board of Directors of Hindustan Composites Limited

We have reviewed the accompanying statement of unaudited standalone financial results of **Hindustan Composites Limited** ('the Company') for the quarter and half year ended September 30, 2024 ("the Statement") attached herewith, being submitted by the Company pursuant to the requirements of Regulations 33 of the SEBI (Listing, Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015('Listing regulations').

The Statement, which is the responsibility of the Company's Management and approved by the Board of Directors, has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other accounting principles generally accepted in India. Our responsibility is to issue a report on this financial Statement based on our review.

- We conducted our review in accordance with the Standard on Review Engagement (SRE) 2410, "Review of Interim Financial Information Performed by the Independent Auditor of the Entity" issued by the Institute of Chartered Accountants of India. This standard requires that we plan and perform the review to obtain moderate assurance as to whether the financial statements are free of material misstatement. A review is limited primarily to inquiries of company personnel and analytical procedures applied to financial data and thus provide less assurance than an audit. We have not performed an audit and accordingly, we do not express an audit opinion.
- 3. Based on our review conducted as above, nothing has come to our attention that causes us to believe that the accompanying statement of unaudited financial results prepared in accordance with applicable accounting standards and other recognized accounting practices and policies, has not disclosed the information required to be disclosed in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,read with circular issued from time to time, including the manner in which it is to be disclosed, or that it contains any material misstatement.

For LODHA & CO. LLP Chartered Accountants Firm Registration No. – 301051E/E300284

Rajendra
Parasmal
Baradiya

Digitally signed by
Rajendra Parasmal
Baradya
Date: 2024.11.13
16:54:33 +05'30'

R. P. Baradiya Partner

Membership No. 044101

UDIN: 24044101BKCMDA3923

Place: Mumbai Date: November 13, 2024



Regd.Office: A Tower,8th Floor, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg,Lower Parel, Mumbai - 400013 Tel: 022-66880100, Fax:022-66880105 visit us at www.hindcompo.com CIN No. L29120MH1964PLC012955

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024

		T			(F	Rs. In Lakhs, excep	t per share data)
		Three Months	Three Months	Three Months	Half Year	Half Year	Year
0.11-	Parkiaulara	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
Sr.No.	Particulars	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
			,	,			
1	INCOME	7.005	7 745	7,172	15,410	14,742	29,768
	a) Revenue from operations	7,695	7,715 5	64	22	70	93
	b) Other Income	17	0			14,812	29,861
	Total Income	7,712	7,720	7,236	15,432	14,012	25,001
2	Expenses			0.407	7.070	6,438	13,078
	a) Cost of materials consumed	3,611	3,468	3,167	7,079		78
	b) Changes in Inventories of finished goods and work-in-progress	(92)	(18)	(5)	(110)	(78)	3,910
	c) Employee benefits expense	1,018	1,031	965	2,049	1,952	3,910
	d) Finance Costs	2	3	4	5	8	953
	e) Depreciation and amortization expense	260	251	232	511	454	7,573
	f) Other Expenses	1,867	1,880	1,695	3,747	3,629	
	Total Expenses	6,666	6,615	6,058	13,281	12,403	25,601
3	Profit / (Loss) before Tax (1-2)	1,046	1,105	1,178	2,151	2,409	4,260
4	Share of (loss) of joint venture #	-	-	-			
5	Profit before tax (3+4)	1,046	1,105	1,178	2,151	2,409	4,260
6	Tax Expenses					100	000
	Current tax	272	262	239	534	469	923
	Deferred tax	(155)	(24)	(55)	(179)	(58)	(144
1	Tax expense of earlier year	72	-	•	•		40
7	Net Profit for the Period (5-6)	929	867	994	1,796	1,998	3,441
8	Other Comprehensive Income (OCI)						
	a) Items that will not be reclassified to profit or loss	7,330	1,471	429	8,801	2,314	5,223
	b) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	(1,078)			(1,301)		
	c) Items that will be reclassified to profit or loss	228			60	(462)	(431
	d) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	(41	(6)		(47)	66	36
	Other Comprehensive Income	6,439	1,074	427	7,513	888	3,435
	Total Comprehensive Income after Tax (7+8)	7,368	1,941	1,421	9,309	2,886	6,876
9	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 5 per share)	738	738	738	738	738	738
10	Other Equility						97,928
10	Earnings per Share (Basis and Diluted) (Rs.)	6.29	5.87	6.73	12.16	13.53	23.30

Reporting of Segment wise Revenue, Result, Assets and Liabilities as on 30th September, 2024

							(Rs. In Lakhs)
		Three Months	Three Months	Three Months	Half Year	Half Year	Year
Sr.No.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
31.140.	r al ticulars	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Segment Revenue		9 00000000				05.000
	- Composite Products	6,838	6,722	6,036	13,560	12,013	25,068
	- Investment	857	993	1,136	1,850	2,729	4,700
	Total Income	7,695	7,715	7,172	15,410	14,742	29,768
2	Segment Results						
	(Profit(+) / Loss (-) before Tax						
	from each segment)			511	1,358	915	2,035
	- Composite Products	719	639	2.2.1	1,373	2,122	3,518
0 0	- Investment	610	763	886		3,037	5,553
	Sub Total		1,402	1,397	2,731	690	1,377
	Less: Unallocable Expenses / (Income)	298	299	279	597	690	1,577
	Less: Loss of joint venture	-	-			- 0	- 0
	Less: Finance Cost	2	3	4	5	8	(93)
	Add: Other Income	(17)			(22)	(70)	4,260
	Profit before Tax	1,046	1,105	1,178	2,151	2,409	4,260
3	a) Segment Assets			0.040	40.700	9,840	9,968
	- Composite Products	10,709	10,571	9,840			93,055
	- Investment	103,530			103,530	89,455	
	- Unallocable	4,685	5,052		4,685	5,200	5,077
	Tota	1 118,924	110,989	104,495	118,924	104,495	108,100
	b) Segment Liabilities			0.010	5.000	0.016	5,385
	- Composite Products	5,826					2,830
	- Investment	4,152			4,152	2,634	
	- Unallocable	1,265				1,169	1,219
	Tota	11,243	10,380	9,819	11,243	9,819	9,434







Hidated Statement of Assets and Liabilities as at 30th Sentember 2024

	Consolidated Statement of Assets and Liabilities as at 30th September 2024		(Rs. In Lakhs)
Sr.No.	Particulars	As at 30-Sep-24 (Unaudited)	As at 31-Mar-24 (Audited)
(1)		13,479	13,652
	(a) Property, Plant and Equipment (b) Capital work-in-progress	122 105	- 98
	(c) Other Intangible assets (d) Financial Assets (i) Investments (ii) Other Financial Assets (e) Other Non Current Assets	95,078 40 98	83,313 51 53
	TOTAL NON-CURRENT ASSETS	108,922	97,167
(2)	CURRENT ASSETS (a) Inventories (b) Financial Assets	1,536	1,427
	(i) Investments (ii) Trade receivables (iii) Cash and cash equivalents (iv) Bank balances other than (iii) above (v) Loans	2,060 3,997 447 90 383	3,904 3,699 70 93 375
	(vi) Other financial assets (c) Other current assets TOTAL CURRENT ASSETS TOTAL ASSETS	1,114 375 10,002 118,924	989 376 10,933 108,100
	II EQUITY AND LIABILITIES		
	EQUITY (a) Equity Share Capital (b) Other Equity TOTAL EQUITY LIABILITIES	738 106,943 107,681	738 97,928 98,666
(1	NON-CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (i) Borrowings (b) Provisions (c) Deferred tax liabilities (Net) (d) Other Non Current liabilities TOTAL NON-CURRENT LIABILITIES	274 5,151 111 5,536	3 255 4,003 110 4,371
(2	CURRENT LIABILITIES (a) Financial Liabilities (i) Borrowings (ii) Trade payables	7	9
	- Total Outstanding Dues of Micro and small enterprises - Total Outstanding Dues of Creditors other than Micro and small enterprises (iii) Other financial liabilities (b) Other current liabilities	753 4,177 422 201 132	740 3,923 65 146 179
	(c) Provisions (d) Current tax liabilities (Net) TOTAL CURRENT LIABILITIES TOTAL EQUITY AND LIABILITIES	15 5,707 118,924	5,063 108,100

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th November, 2024 and the Statutory Auditors of the Company have carried out a 'Limited Review' of the same.
- # The Company's share of losses in the Joint Venture Company has exceeded its investment value and therefore, in compliance with IND AS 28, the Company has discontinued recognizing its share of further losses in the consolidated results from the financial year 2021-22. 2
- Previous periods' figures have been rearranged / regrouped wherever considered necessary to conform to the presentation of the current period. All figures of financial results has been rounded off 3

: Mumbai Place

Dated : 13th November, 2024





For Hindu



Regd.Office: A Tower,8th Floor, Peninsula Business Park,
Senapati Bapat Marg,Lower Parel, Mumbai - 400013
Tel: 022-66880100, Fax:022-66880105
visit us at www.hindcompo.com
CIN No. L29120MH1964PLC012955

Consolidated Statement of Cash Flow for the half year ended 30th September 2024

Sr.No. Particulars A Cash flow from operating activities: Net profit before tax Adjustment for: Deprecation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other for Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Increase in Inventories (Increase) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Nother term Provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current filabilities (Decrease) / Increase in other current filabilities (Decrease) / Increase in other current filabilities Cash generated from operations Add(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net) Net cash generated from operating activities	Half Year Ended 30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-23
A Cash flow from operating activities: Net profit before tax Adjustment for: Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in other Financial Assets (Increase) / Decrease in other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Increase in trade payables (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in Other current liabilities (Decrease) / Increase in Other non current liabilities Cash generated from operations Add((Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)		
Net profit before tax Adjustment for: Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Decrease) / Increase in Temporovisions (Decrease) / Increase in the payables (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Decrease in other current financial liabilities (Decrease) /	(Unaudited)	(Unaudited)
Net profit before tax Adjustment for: Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other non Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Decrease) / Increase in Tother Current Financial Assets (Decrease) / Increase in Tother Current Financial Interest (Decrease) / Increase in Tother Current Interest (Decrease) / Increase in the rem provisions (Decrease) / Increase in the rem provisions (Decrease) / Increase in the rem provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / In		
Net profit before tax Adjustment for: Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other non Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Decrease in Other Current Sests (Decrease) / Increase in Tother or Seste (Decrease) / Increase in Tother or Seste (Decrease) / Increase in the repositions (Decrease) / Increase in the remprovisions (Decrease) / Increase in the or seste (Decrease) / Increase in other current financial liabilities		
Adjustment for: Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Mon Current Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Interde payables (Decrease) / Increase in Inter tem provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current fi	0.454	2,409
Depreciation and amortization expense Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Decrease) / Increase in the payables (Decrease) / Increase in the payables (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	2,151	2,409
Fair valuation of investments through profit and loss Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other receivable (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Increase in Inventories (Increase) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Ong term provisions (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other on current liabilities (Decrease) / Increase in other on current liabilities (Decrease) / Increase in Other non current liabilities (Decrease) / Increase	511	454
Realised (gain) / loss on investments through profit and loss Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in Interest exceed in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in other Current Assets (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other non current financial liabilities (Decrease) / Increase in other poperations Add/(Deduct) : Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(137)	
Interest Income Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct) : Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)		
Dividend Income Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Fonancial Assets (Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Inventories (Increase) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in oth	(110) (1,505)	
Profit on Sale of Property, Plant and Equipment Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Other Current Assets (Decrease) / Increase in Inde payables (Decrease) / Increase in host term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities	(1,505)	
Loss on Sale of Property, Plant and Equipment Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Intrade payables (Decrease) / Increase in Indra Depayables (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(19)	
Remeasurements of defined benefit plans Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Increase in Other Current Assets (Decrease) / Increase in Inde payables (Decrease) / Increase in Inde provisions (Decrease) / Increase in other term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities Cash generated from operations Add/(Deduct) : Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	11	21
Interest expenditure Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Irade payables (Decrease) / Increase in Irade payables (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(30)	
Operating profit before working capital changes Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Irade payables (Decrease) / Increase in Inong term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(30)	
Adjustment for (Increase) / Decrease in trade receivable (Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Irade payables (Decrease) / Increase in Inong term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	779	
(Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Other Current Assets (Decrease) / Increase in Ing term provisions (Decrease) / Increase in Ing term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	113	120
(Increase) / Decrease in Other Financial Assets (Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in Other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Inventories (Decrease) / Increase in other term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(299)	185
(Increase) / Decrease in Other Non Current Assets (Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Itrade payables (Decrease) / Increase in Inorg term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	10	·
(Increase) / Decrease in other receivable (Increase) / Decrease in Inventories (Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in long term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(45)	
(Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Increase Incr	(43)	
(Increase) / Decrease in Other Current Financial Assets (Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in Itade payables (Decrease) / Increase in Inong term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(109)	
(Increase) / Decrease in Other Current Assets (Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in long term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	86	
(Decrease) / Increase in trade payables (Decrease) / Increase in long term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	2	
(Decrease) / Increase in long term provisions (Decrease) / Increase in short term provisions (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	267	
(Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	19	
(Decrease) / Increase in other current financial liabilities (Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	(48	
(Decrease) / Increase in other current liabilities (Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	61	
(Decrease) / Increase in other non current liabilities Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	55	
Cash generated from operations Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	1	
Add/(Deduct): Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	775	855
Dividend Received Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)		
Interest Received Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	98	124
Cash generated from operating activities Direct taxes paid (net)	1,294	1,659
Direct taxes paid (net)	2,167	2,638
	(540)) (318
	1,627	2,320
B Cash generated from investing activities	60.0	
Purchase of Property, Plant and Equipment	(941	
Proceeds on sale of Property, Plant and Equipment	482	
Purchase of Investments	(8,457	1000
Proceeds on sale of Investments	7,197	
Inter-Corporate Deposits Placed	(100	
Inter-Corporate Deposits Redeemed	100	
Net cash flow (used in) from investing activities	(1,719	9) (2,29)
,		
C Cash generated from financing activities	11	3) (-
(Repayment) of long-term borrowings		1) 3
(Repayment) / Proceeds from short-term borrowings		5) (
Interest paid		9) 2
Cash generated (used in) from financing activities	(10	
D Net Increase/ Decrease in cash and cash equivalent (A+B+C)	770	- /
Cash and Cash equivalents as at beginning of the half year Cash and Cash equivalents as at end of the half year (includes Rs. 228 lakhs (Previous Periods Rs. 611 lakhs) investment in overnight mutual funds)	67	







6, Karim Chambers, 40, Ambalal Doshi Marg (Hamam Street), Fort, Mumbai- 400 001 Telephone: 0091-22-22691414/40021415 : 0091-22-40021140/40021414

: mumbai@lodhaco.com

Independent Auditor's Review Report On consolidated unaudited quarterly financial results of the Group Pursuant to the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

To The Board of Directors **Hindustan Composites Limited**

- We have reviewed the accompanying statement of unaudited consolidated financial results of Hindustan Composites Limited ("the Holding Company") and its joint venture namely Compo Advics (India) Private Limited, (together referred to as "the Group") for the quarter and half year ended September 30, 2024 ("the Statement") attached herewith, being submitted by the Holding Company pursuant to the requirements of Regulations 33 of the SEBI (Listing, Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 ('Listing regulations').
 - The statement, which is the responsibility of the Holding Company's Management and approved by the Holding Company's Board of Directors, has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other accounting principles generally accepted in India. Our responsibility is to issue a report on this financial Statement based on our review.
- 2 We conducted our review of the Statement in accordance with the Standard on Review Engagements (SRE) 2410 "Review of Interim Financial Information Performed by the Independent Auditor of the Entity", issued by the Institute of Chartered Accountants of India. A review of interim financial information consists of making inquiries, primarily of persons responsible for financial and accounting matters, and applying analytical and other review procedures. A review is substantially less in scope than an audit conducted in accordance with Standards on Auditing and consequently does not enable us to obtain assurance that we would become aware of all significant matters that might be identified in an audit. Accordingly, we do not express an audit opinion.
- We are not required to perform procedures in accordance with the circular issued by the SEBI under Regulation 33(8) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The financial statements of the joint venture included in the consolidated financial results, whose losses have exceeded the Group's investments and therefore, have not been considered in the consolidated financial results in compliance with IND AS 28 -Refer note 2 to the unaudited consolidated financial results. Our conclusion on the Statement is not modified in respect of the above matter.
- Based on our review conducted above, nothing has come to our attention that causes us to believe that the accompanying Statement, prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the aforesaid Indian Accounting Standard and other accounting principles generally accepted in India, has not disclosed the information required to be disclosed in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, including the manner in which it is to be disclosed, or that it contains any material misstatement.

Place: Mumbai

Date: November 13, 2024

For LODHA & CO. LLP **Chartered Accountants** Firm Registration No. - 301051E/E300284 Rajendra
Parasmal
Baradiya
R. P. Baradiya

Rajendra Parasmal
Baradiya
Pate: 2024.11.13
16:57:02+05'30'

Partner

Membership No. 044101

UDIN: 24044101BKCMDB4732

ace. N Date:

WWW.FINANCIALEXPRESS.COM THURSDAY, NOVEMBER 14, 2024

FINANCIAL EXPRESS

PANABYTE TECHNOLOGIES LIMITED (Formerly Known as Panache Innovations Limited)

CIN: L51100MH1981PLC312742

Regd. & Corp Off: Office No. 105, Primus Business Park, Plot No A-195, Road No. 16/A, Ambika Nagar No. 2, Wagle Industrial Estate, Thane - 400604, Maharashtra, India Mob: +91 8291529934, Website: www.panabyte.com, Email: info@panachemodera.com Extract of Unaudited Financial results for quarter ended 30th September, 2024 Rs. in Lakhs except data per share

Particulars	Current Quarter ending	Previous Year ending	Corresponding 3 months ended in the previous year
	30-Sep-24	31-Mar-24	30-Sep-23
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total Income from Operations	214.124	375.475	66.565
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	6.351	(33.095)	(21.133)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	6.351	(59.902)	(21.133)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4.793	(45.716)	(22.855)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4.793	(46.473)	(22.855)
Equity Share Capital	439.000	439.000	439.000
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(58.936)	(58.936)	(58.936)
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	77777777750		
1) Basic :	0.109	(1,041)	(0.521)
2) Diluted :	0.071	(1.041)	(0.521)
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic:	Particulars Quarter ending 30-Sep-24 (Unaudited) Total Income from Operations 214.124 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 6.351 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#) 6.351 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 4.793 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 4.793 Equity Share Capital 4.793 Equity Share Capital 4.793 Equity Share Capital 6.8936) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic: 0.109	Particulars Quarter ending 30-Sep-24 31-Mar-24 (Unaudited) (Audited) Total Income from Operations 214.124 375.475 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 6.351 (33.095) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#) 6.351 (59.902) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 4.793 (45.716) Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic: 0.109 (1.041)

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity at www.bseindia.com and www.panabyte.com
- The above results were reviewed by the Audit Committee and there after taken on record by the Board in its meeting held on 12th November, 2024. The statutory auditors have issued Limited Review Report.

For Panabyte Technologies Limited (Formerly known as Panache Innovations Limited)

Prakash Vichhivora Date: 12.11.2024 Chairman & Managing Director Place : Thane

Parsynaths

PARSVNATH RAIL LAND PROJECT PRIVATE LIMITED Regd. Office: Parsynath Tower, Near Shahdara Metro Station, Shahdara, Delhi - 110 032 CIN:U45203DL2011PTC227343, Tel.: 011-43050100, 43010500; Fax: 011-43050473 E-mail: secretarial@parsvnath.com; website: www.parsvnath.com/prlp

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2024

SL. No.	Particulars	Quarter ended 30-09-24	Quarter ended 30-09-23	Half Year ended 30-09-24	Year ended 31-03-24
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations		-	-]	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6.21)	(3.59)	(9.33)	(16.66
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.21)	(3.59)	(9.33)	(16.66
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.21)	(3.59)	(9.33)	(16.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6.21)	(3.59)	(9.33)	(16.66
6	Paid up Equity Share Capital	14.10	14.10	14.10	14.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(5,119.89)	(5,104.93)	(5,119.89)	(5,110.57
8	Net worth	(5,077.49)	(5,062.53)	(5,077.49)	(5,068.17
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	11,650.86	11,617.49	11,650.86	11,645.37
10	Debt Equity Ratio	(2.29)	(2.30)	(2.29)	(2.30
	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
11	1. Basic:	(4.40)	(2.55)	(6.62)	(11.81
	2. Diluted:	N.A	N.A	N.A	N.A
12	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
13	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
14	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA NA	NA

Notes:-

Place : Delhi

Date: 12 November, 2024

- A. The above is an extract of the detailed format of the Financial Results under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The full format of the financial results are available on the website of the Company (www.parsvnath.com/prlp).
- B. In the absence of available profits, the Company has not created Debenture Redemption Reserve during the period.
- C. In the absence of revenue, Debt Service Coverage ratio and Interest service coverage ratio have not been reported.
- D. Figures for previous year have been regrouped, wherever necessary, for the purpose of comparison.

For and on behalf of the Board Parsynath Rail Land Project Private Limited Rahul Kumar Srivastava Director DIN: 08250331

GLOBAL SURFACES LIMITED

Registered Office: PA-10-006 Engineering and Related Indus SEZ, Mahindra World City Teh- Sanganer RJ 302037 IN; Tel. No. 0141-7191000; E-mail: cs@globalsurfaces.in. Website: - www.globalsurfaces.in. CIN: L14100RJ1991PLC073860

Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30,2023

Particulars	attent been house to co	Quarter Ended		Half Y		Year Ended
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operation	469,65	571.48	402.33	1041,13	766.05	2,252.91
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(49.86)	2.54	55.89	(47.32)	92.67	252.52
Net Profit/(Loss) for the period Before Tax (After exceptional and/or extraordinary items)	(49.86)	2.54	55.89	(47.32)	92.67	252.52
Net Profit/(Loss) for the period After Tax (after exceptional and/or extraordinary items)	(61.99)	(12.62)	33.61	(74.61)	55.40	197.81
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax)]	(60.77)	(13.05)	38.60	(73.82)	60.14	203.92
Equity Share Capital (of Rs. 10- each)				423.82	423.82	423.82
Reserves (excluding Revaluation Reserve)	30	*	- 1	2,805.63	2,243.94	2,881.25
Earnings Per Share: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	(1.51) (1.51)	(0.29)	0.64 0.64	(1.80) (1.80)	1.16 1.16	4.41 4.41

Note: Standalone Financial Information of the Company, pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulation, 2015;

Particulars	Ü	Quarter Ended					100000000000000000000000000000000000000		10.0 TEXT (10.00 PM)		Year Ended
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31,03,2024					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Revenue from Operations	369.45	425.99	384.14	795.44	772.36	1,621.35					
PBIDT	68.45	102.18	103.28	170.63	199.87	364.29					
Profit before Tax	44.28	78.62	75.87	122.90	146.95	257.84					
Profit after Tax	33.99	63.69	56.99	97.68	114.08	210.64					

1. The above is an extract of the detailed format of Quarter and half year ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Quarterly and Half Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also on Company's website at www.globalsurfaces.in. 2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its respective

meetings held on November 13, 2024 For and on behalf of the Board of Directors Mayank Shah Place: Austin, Texas (USA) Chairman and Managing Director Date: November 13, 2024 DIN: 01850199

ASHIKA CREDIT CAPITAL LIMITED

CIN: L67120WB1994PLC062159

Trinity, 226/1, A.J.C Bose Road, 7th Floor, Kolkata - 700020

Tel: (033) 40102500; Fax: (033) 40102543

Email: secretarial@ashikagroup.com; Website: www.ashikagroup.com

EVIDACT OF STATEMENT OF UNAUDITED SINANCIAL DESIGNS (STANDALONE)

PARSVNATH LANDMARK DEVELOPERS PRIVATE LIMITED

Regd. Office: Parsynath Tower, Near Shahdara Metro Station, Shahdara, Delhi - 110 032 CIN: U45201DL2003PTC122489, Tel.: 011-43050100, 43010500; Fax: 011-43050473 E-mail: secretarial@parsvnath.com; website: www.parsvnath.com/pldpl Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024

SL.		Quarter ended	Quarter ended	Half year ended	Year ended
No.	Particulars	30-09-2024	30-09-2023	30-09-2024	31-03-2024
ш		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2 30.20	1,310.19	1,334.86	5,590.5
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7 07.45)	(1,974.70)	(7 52.31)	(6,471.1
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7 07.45)	(1,974.70)	(7 52.31)	(6,471.1
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7 07.45)	(1,974.70)	(929.34)	(7,365.6
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7 07.45)	(1,974.70)	(929.34)	(7,366.7
6	Paid up Equity Share Capital	3 28.21	3 28.21	328.21	3 28.2
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(33,021.04)	(30,124.43)	(33,021.04)	(32,091.7
8	Net worth	(32,692.83)	(29,796.22)	(32,692.83)	(31,763.4
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt		- (- 1	
10	Debt Equity Ratio	(0.55)	(0.57)	(0.55)	3. 0)
11	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
ľ	1. Basic:	(2 1.56)	(60.17)	(28.32)	(224.4
	2. Diluted:	N.A.	N.A.	N.A.	١
12	Debenture Redemption Reserve	5,000.00	5,000.00	5,000.00	5,000.
13	Capital Redemption Reserve	-	-	-	
14	Debt Service Coverage Ratio	-	(1.69)	(0.37)	(1.
	(Since earnings before interest and tax is Negative)				
15	Interest Service Coverage Ratio	-	(1.69)	-	(1.
	(Since earnings before interest and tax is Negative)				

NOTES:

- a) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015("Listing Regulations"). The full format of the financial results are available on the website of BSE Ltd (www.bseindia.com) and the Company (www.parsvnath.com/pldpl). The Company's debentures are listed and therefore Regulation 52 of the Listing Regulations is applicable to the Company.
- b) For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, the pertinent disclosures have been made to BSE Ltd and can be accessed on the URL www.bseindia.com.
- c) The above financial results have been approved by the Board of Directors in the meeting held on 12 Novemebr, 2024. Figures for the year ended March 31, 2024 have been taken as audited.
- d) The Company has not received any complaint from the investor during the quarter ended 30 September, 2024 and there was no complaint pending at the beginning of the year

e) Figures for the previous year/period have been regrouped for the purpose of comparison

For and on behalf of the Board Parsynath Landmark Developers Pvt Ltd

figures for the

current period

ended

30, 2024

2,295.20

867.86

867.86

620.31

1058.98

6242.21

13356.67

2.64

52.21

178.94

305.75

0.59

2.15

Place : Delhi Dated: 12 November, 2024

PARTICULARS

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

Net Profit/(Loss) for the period before tax (after

Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)

and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (10,589,824 equity

shares having Face value of Rs. 100/- each)

Other equity (including Debenture Redemption

Earnings per equity share (not annualized except for March 31, 2024, nominal value of shares Rs.10)

Total Comprehensive Income for the period

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Total Income from Operation

Surya Mani Pandey Director DIN: 08250346

figures for the

current period

ended

(Audited)

4210.56

1174.86

1359.86

947.54

1058.98

4562.91

5621.89

11752.34

2.55

80.02

80.02

178.94

289.23

0.82

1.89

September 30, 2023

2069.83

592.80

777.80

534.62

1058.98

5208.98

11752.34

2.66

44.54

44.54

178,94

262.71

2.01

2.01

VITP Private Limited

June 30, 2024

(Un-Audited)

1,129.30

412.11

412.11

293.22

293.22

1058.98

5915.12

12364.79

2.57

24.71

24.71

178.94

297.49

0.33

2.09

30, 2023

(Un-Audited)

944.1

210.59

210.59

139.42

139.42

1058.98

5208.98

11752.34

2.66

11.62

11.62

178.94

262.71

1.56

1.56

Corporate Identity Number (CIN): U72200TG1997PTC026801

(Un-Audited)

1165:90

455.75

455.75

327.09

327.09

1058.98

6242.21

13356.67

2.64

27.53

27.53

178.94

305.75

0.35

2.21

Registered Office: Capella Block, 5th Floor, Plot no. 17. Software Units Layout, Madhapur, Hyderabad, Rangareddi, Telangana, India-500081 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. In millions) Quarter ended Preceding Corresponding September Quarter ended Quarter ended Year to date Year to date

				(Rs. in lakhs)
SI.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
No.	ranticulars	30.09.2024	30.09.2024	30.09.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total income from operations	1,707.16	3,557.79	635.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	1,282.85	2,955.13	497.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,282.85	2955.13	497.18
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	927.10	2,274.17	412.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	926.17	2,273.72	410.25
6	Equity Share Capital	2,142.17	2,142.17	1,188.17
7	Other equity excluding Revaluation Reserves	76		0
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (*not annualized)			
	Basic :	*5.37	*13.16	*3.47
	Diluted :	*4.48	*10.98	*3.47

Place : Kolkata

Date: 12.11.2024

- The above is an extract of the detailed format of standalone Unaudited Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of Quarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com and on company's website at www.ashikagroup.com.
- 2. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 12th November, 2024. The Statutory Auditors have carried out the Review for the quarter and half year ended 30th September, 2024 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

For and on behalf of the Board of Directors (Pawan Jain) Executive Chairman

10 Debt Equity Ratio 12 Capital Redemption Reserve (CRR) 13 Debenture Redemption Reserve (DRR) 14 Debt Service Coverage Ratio 15 Interest Service Coverage Ratio

See accompanying notes to the financial results

Place: Hyderabad

Date: 12.11.2024

Reserve)

Net worth

Basic (Rs.)

Diluted (Rs.)

Paid-up debt capital

1 The above unaudited standalone financial results of VITP Private Limited ("the Company") for the guarter and half year ended September 30. 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors of the Company held on November 12, 2024. The statutory auditors of the Company have carried out limited review of the above unaudited financial results for the guarter and half year ended September 30, 2024 and have issued unmodified review conclusion on the financial results. The financial results are available on the website of BSE Limited and on the Company's website at

2 For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the Company 's website at https://investor.clint.com.sg/vitp.html 3 During the guarter ended September 30, 2024, the Company has set up a wholly owned subsidiary, "ITPH Data Centre Private Limited" and

subscribed to 1,000 equity shares of Rs 10 each amounting to Rs 10,000. The Board of Directors of the Company in their meeting held on September 09, 2024 approved a draft Scheme of Arrangement between the Company (Demerged Company) and its subsidiary, ITPH Data Centre Private Limited (Resulting Company) and their respective Shareholders ("Scheme") for the demerger of the Demerged Undertaking (as defined in the Scheme) of the Demerged Company into the Resulting Company on a going concern basis under Section 233 of the Companies Act, 2013. The Company has filed the said Scheme with the Regional Director (MCA), South region, and is awaiting the necessary approvals and thus no effect of the said Scheme has been given in the unaudited results for the quarter and half year ended September 30, 2024. 4 The financial results of the Company have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 of SEBI (Listing Obligations

& Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards (IndAS) 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act 2013 (the 'Act') read. with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and other generally accepted accounting principles in India to the extent applicable. For and on behalf of the Board of Directors of

> VITP Private Limited Sd/- Srilatha Cherukuri Director

WALLFORT FINANCIAL SERVICES LIMITED Reg Off: 205A, Hari Chambers, S. B. Marg, Fort, Mumbai - 400001 (CIN-L65920MH1994PLC082992)

Tel: 66184016 / 66184017; Email:deepak.lahoti@wallfort.com; cosec@wallfort.com; Website: www.wallfort.com Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30 September, 2024 (Rs. In takhs, unless otherwise stated)

Library County	F	or Quarter er	nded	For Half Y	For Year Ended	
Particulars	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	2127.01	2660.22	1591,09	4787.23	3,372.00	5,090.16
Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	1686.94	2186.99	1253,82	3873.93	2,726.27	3,642.44
Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	1430.37	1996.77	1093,49	3427.14	2482,3	2961,18
Comprehensive Income (after tax)] *	1404.96	1996.77	1088.83	3401.73	2477.64	2953.67
Equity Share Capital	968.72	968.72	968.72	968.72	968.72	968.72
Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations)	17343.26	15938.29	13465.52	17343.26	13465.52	13941.53
Basic;	14.77	20.61	11.29	35.38	25.62	30.57
Diluted:	14.77	20.61	11.29	35.38	25.62	30.57

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange. websites. - www.bseindia.com and on the website of the Company www.wallfort.com

For and on behalf of Board of Directors Wallfort Financial Services Limited

DIN: 00407830

Ashok Bharadia Managing Director

Place: Mumbai Date: 12/11/2024

ACE INTEGRATED SOLUTIONS LIMITED

CIN: L82990DL1997PLC088373 Regd. Office: B-13, DSIDC Complex, Functional Industrial Estate, Industrial Area Patparganj, New Delhi-110092,

Email- ceo@aceintegrated.com, cs@aceintegrated.com, Phone No. 011-49537949, Website- www.aceintegrated.com Statement of Standalone and Consolidated Un-audited Financial Results

	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax. (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	1 3	Standalone		Consolidated				
	Particulars	Quarter ended 30/09/2024 (Unaudited)	6 months ended 30/09/2024 (Unaudited)	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)	Quarter ended 30/09/2024 (Unaudited)	6 months ended 30/09/2024 (Unaudited)	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)		
1	Total Income from Operations (net)	322	580	193	322	580	193		
2		(3)	3	(20)	(3)	3	(20)		
3		(3)	3	(20)	(3)	3	(20)		
4		(1)	4	(19)	(1)	4	(19)		
5	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	2	7	(19)	2	7	(19)		
6	Paid up Equity Share Capital	1,020.00	1,020.00	1,020.00	1,020.00	1,020.00	1,020.00		
7	Earning Per Share (FV of Rs. 10/-)				100000000000000000000000000000000000000	5751150			
	1 = COONS	0.02	0.07	(0.19)	0.02	0.07	(0.19)		
	Diluted:	0.02	0.07	(0.19)	0.02	0.07	(0.19)		

(₹ in Lakhs)

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2024 is available on the Website of Stock Exchange i.e. www.nseindia.com and also on Company's Website

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 13, 2024. The results for the current quarter and six months ended September 30, 2024 have been subject to limited review by the Statutory Auditors of the

For ACE INTEGRATED SOLUTIONS LIMITED (Chandra Shekhar Verma)

Date: November 13, 2024 Place: Delhi

Managing Director DIN: 01089951

HINDUSTAN COMPOSITES LIMITED CIN No. L29120MH1964PLC012955

Regd.Office: A Tower, 8th Floor, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel,

Mumbai - 400 013 Tel: 022-66880100, Fax: 022-66880105 Visit us at www.hindcompo.com **Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results**

for the quarter and half year ended 30th September, 2024

(Rs. In Lakhs, except per share data Three Months Half Year Three Month Half Year Three Month **Particulars** Ended Ended Ended Ended Ended Ended 30-Sep-24 30-Sep-24 30-Sep-23 30-Sep-24 30-Sep-24 30-Sep-23 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 7,172 Total Income from operations (Net) 7,695 15,410 7,172 7,695 15,410 Net Profit after tax * 929 1,796 994 929 1,796 994 7,368 1,421 7,368 9,309 1,421 Total Comprehensive Income for 9.309 the period (Comprising profit for the period (after tax) and other comprising income (after tax)) Paid-up Equity Share Capital 738 738 738 738 738 738 (Face Value Rs. 5/- each) 6.73 Earning per Share (before and 6.29 6.73 6.29 12.16 12.16

There is no extra ordinary item during the guarter and half year ended.

after extraordinary items)

Basic and Diluted (Rs.)

Dated: 13" November, 2024

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13" November, 2024 and the Statutory Auditors of the Company have carried out 'Limited Review' of the

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com, www.nseindia.com) and on

Company's website (www.hindcompo.com). Previous periods' figures have been rearranged / regrouped wherever considered necessary to conform to the

presentation of the current period. All figures of financial results has been rounded off to nearest lakhs rupees. For Hindustan Composites Limited

Place : Mumbai

P.K. Choudhary Managing Director (DIN No.00535670)

Waisl

WAISL LIMITED CIN: U72200KA2009PLC051272

Registered Office: 3rd Floor, Unit no. 310 (East Wing) Worldmark- 1, Asset Area no. 11, Hospitality District, Delhi Aerocity, Near Indira Gandhi International Airport, New Delhi-110037 Ph.: + 91-80-45114500, Email: compliance@waisl.in, Website: www.waisl.in

Extract of Statement of Unaudited Financial Results for the guarter and half year ended 30 September 2024

Quarter Ended Half Year Ended Year Ended

S. No.	Particulars	30th September 2024	30th June 2024	30th September 2023	30th September 2024	30th September 2023	31st March 2024
NO.	200 000 0000 0000 000	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
(1)	Total income From Operations	14,187.87	13,908.83	12,664.02	28,096.70	24,304.14	51,431.52
(11)	Net Profit for the period (before Tax and exceptional items)	2,981.32	3,832.93	4,537.02	6,814.25	8,432.72	16,974.48
(III)	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	2,981.32	3,832.93	4,537.02	6,814.25	8,432.72	16,974.48
(IV)	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	2,207.26	2,552.63	4,161.65	4,759.89	7,218.38	12,554.56
(V)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax]	2,207.26	2,552.63	4,161.65	4,759.89	7,218.38	12,547.29
(VI)	Paid up Equity Share Capital (face value Rs. 10/- each)	547.91	547.91	547.91	547.91	547.91	547.91
(VII)	Other Equity	28,939.47	32,759.19	24,877.65	28,939.47	24,877.65	30,206.56
(VIII)	Net Worth	29,487.38	33,307.10	25,425.56	29,487.38	25,425.56	30,754.47
(IX)	Paid up Debt Capital/Outstanding Debt	66,098,20	69,541.92	83,772.00	66,098.20	83,772.00	69,523.99
(X)	Debt Equity Ratio	2.28	2.09	3.29	2.28	3.29	2.30
(XI)			46.59 46.59	75.95 75.95	86.87 86.87	131.74 131.74	229.14 229.14
(XII)	Debt Service Coverage Ratio	0.89	1.64	1.86	1.57	1.87	3.50
	Interest Service Coverage Ratio	4.47	5.06	6.39	4,76	6.42	5.66

The above Standalone Financial results have been reviewed and recommended by the Audit Committee held on 11th November 2024 and are

approved by the Board of Directors at their meeting held on 12th November 2024. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013, as amended, and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND AS 34 "Interim Financial Reporting" read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and discloses the information required to be disclosed in terms of Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015 (as amended)

In accordance with Ind AS 108 - Segment Reporting, the Company's business segment comprises of a single reportable operating segment of "Information Technology". Accordingly, no separate segment information has been provided.

The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above results in terms of Regulation 52 of the SEBI (LODR)

Regulations, 2015 and have issued a Limited Review Report with an unmodified opinion. Figures for the quarter ended 30 September is the balancing figures between the Reviewed figure in respect of Half Year of relevant financial

year and the published figures of 1st quarter of the relevant financial year. Previous period figures have been regrouped/re-arranged, wherever necessary to make it comparable with the current period's classification.

The number of investor complaints pending at the beginning of the period, received during the period and pending at quarter ended 30th Sep

By order of the Board WAISL Limited

Place: New Delhi Date: November 12, 2024 Director

DIN: 02713705

financialexp.epapr.in

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई शाखा : कामोठे पत्ता : शॉप नं. १९. सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स. प्लॉट नं. २१.

सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई -४१०२०९.

अनुक्रमांक १ ते ३०										
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा ख्कम	जाब					
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार					
					क्र.					
१	दिपक नथुराम कदम	०७/१०/२४	५१६३	४२४७६	8					
२	सुनिल मोहनसिंग राठोड	०७/१०/२४	५१६३	४२४७६	?					
3	दिपक गोपाळ पालकर	०७/१०/२४	५१६३	४२४७६	3					
8	शहीद अजीज शेख	०७/१०/२४	५१६४	३५६८७	3					
4	अनिता सुरेश सोमासे	०७/१०/२४	५१६५	५३५२०	8					
ξ	बाळाराम तुळशीदास पाटील	०७/१०/२४	५१६५	५३५२०	?					
૭	सौरभ विजय गजरमल	०७/१०/२४	५१६५	५३५२०	æ					
۷	रावसाहेब नरसिंग गजाकोश	०७/१०/२४	५१६६	५१५७९	2					
9	प्राची प्रविण कदम	०७/१०/२४	५१६६	५१५७९	3					
१०	रावसाहेब नरसिंग गजाकेाश	०७/१०/२४	५१६७	६६९८०	8					
११	कामाक्षी तुकाराम मंचेकर	०७/१०/२४	५१६८	५३५५९	2					
१२	प्रतिक दत्ताराम कदम	०७/१०/२४	५१६८	५३५५९	3					
१३	सुरेखा पंजाबराव जाधव	०७/१०/२४	५१६९	५१००१	8					
१४	चंद्रकांत बाबासो पिसाळ	०७/१०/२४	५१६९	५१००१	2					
१५	सुरेश मारुती जाधव	०७/१०/२४	५१६९	५१००१	3					
१६	दिपाली नितीन गायकवाड	०७/१०/२४	५१७०	४७१५८	8					
१७	राकेश ज्ञानु चंदनशिवे	०७/१०/२४	५१७०	४७१५८	2					
१८	कानिफ सदाशिव भोसले	०७/१०/२४	५१७०	४७१५८	ş					
१९	महेंद्र सोनू मुलम	०७/१०/२४	५१७१	७०७इ४	8					
२०	प्रिया प्रफुल पवार	०७/१०/२४	५१७१	७०७इ४	ş					
२१	सदन हरीचंद्र पाटील	०७/१०/२४	५१७२	३२४६६	8					
२२	जयेश लक्ष्मण जाधव	०७/१०/२४	५१७२	३२४६६	2					
२३	गुरुनाथ काळूराम गायकर	०७/१०/२४	५१७२	३२४६६	ş					
२४	दिपक शिवराम मुलम	०७/१०/२४	५१७३	४९१२२	8					
२५	रेणुका प्रणव देशमुख	०७/१०/२४	५१७३	४९१२२	2					
२६	प्रणिता चंद्रकांत खैरे	०७/१०/२४	५१७३	४९१२२	3					
२७	कृष्णा भास्कर मोढवे	०७/१०/२४	५१७४	११३२५६	2					
२८	दिपक दत्ताराम मोरे	०७/१०/२४	५१७४	११३२५६	3					
२९	मयूर सुधाकर ठोंबे	०७/१०/२४	५१७५	१९२०७८६	2					
30	स्नेहा रमेश कांबळे	०७/१०/२४	५१७५	१९२०७८६	3					
_	पदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल									

।।ठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्या

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २२/११/२०२४ रोज सकाळी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल

म्हणून आज दिनांक ०८/ ११/ २०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



ाहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेव महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबई.

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई पत्ता : बी-४, कासमभाई ॲण्ड सन्स, विमुक्त शांती निकेतन को.ऑप. हौ.सोसायटी लि., खेमानंद मेडिकलच्या मागे, कुर्ला (पूर्व), मुं.-४०००२५

अनुद्र	भाकारत ५				
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा खकम रुपये	जाब देणार क्र.
8	सुनिल अनाजी कासार्डेकर	२५/०९/२४	४८६३	१३२६०८	3
2	राजू सोनू पिचड	२५/ ०९/ २४	४८६५	७३८१३	२
ş	चंद्रकांत वसंत कदम	२५/०९/२४	४८६५	७३८१३	ş
8	मो. मिनत मोहम्मद मंजुर आलम	२५/०९/२४	४८६७	१०३६१९	8
ч	मुतल्ली अब्दुल हक शेख	२५/ ०९/ २४	४८६७	१०३६१९	8

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पेास्टाने समन पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्म देत आहोत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २२/११/२०२४ रोजी

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह

म्हणून आज दिनांक ०८/ ११/ २०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कुषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

नमुना क्र.युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ (कायदा) चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. ऑरि<mark>वा कंझ्युमर प्रोडक्टस्</mark> या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय नोंदणी केंद्र, मणेसार, हरियाणा येथील निबंधकांकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: सका मेवा, अन्नधान्य, मसाले, डाळ आपि कडधान्यांसह सर्व प्रकारच्या प्रीमियम खाद्यपदार्थांमध्ये उत्पादक, पॅकर्स, प्रोसेसर आणि डीलर म्हणून घाऊक किंवा किरकोळ विक्रेता किंवा निर्यातदार किंवा आयातदार किंवा प्रमुख म्हणून किंवा एजंट आणि बदाम आणि अक्रोडाचे करणे, पॅकेजिंग आणि वितरण आणि त्यांच्यासाठी गोदाम सविधा यासह सेवा ग्राहक म्हणून भारतात किंवा परदेशात व्यवसाय चालू

. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय डी २२/६, शक्ती हाऊस, एमआयडीसी ठाणे बेलापूर रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४००७०५ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

. येथे सुचना देण्यात येत आहे की, कोणार्ह व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **सेंट्रल रजिस्ट्रेश**न सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १४ नोव्हेंबर, २०२४ ठिकाण: मुंबई

- अर्जदारांची नावे श्रीमती संगीता राजन शाह . श्रीमती रिद्धी समकीत शाह
- . श्रीमती वैशाली केदार रुपारेल ४. श्री. सुंदरम पद्मनाभन
- श्रीमता मीना विराट शाह
- . श्रीमती आरती आलोक शाह . श्रीमती तेजल विशाल मेहता . श्रीमती पूर्वी शाह

श्रीमती रोनक सिद्धार्थ दोशी

महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त हलवू – उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग, दि.१३ : बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. पर्यावरणाचा रक्षण करून विकास करेन. राणे बाप-लेक महाराष्ट्र द्वोही, यांच्याशी भांडायला आम्ही आलो नव्हतो. सावंतवाडीचे दीपक केसरकर नथदुष्ट आहेत. दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणाचा चांगला विकास होईल. महाराष्ट्र जिंकला की दिल्ली सुद्धा हलेल, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीचं तख्त हलवू. महाराष्ट्रातील सगळे उद्योग धंदे गुजरातला नेऊन आपल्या अशूभ हाताने शिवरायांचा पूतळा उभारणारे ही अवलाद, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कणकवणीत आयोजित सभेत ते बोलत होते. ठाकरे पढे म्हणाले, मोदी म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्तच, इथली जनता मोदींनी महाराजांचा पुतळ्याच उद्घाटन केला त्यामुळे भुलली. आठ महिन्यात यांचा आव कोसळला. महाराजांचा पूतळा नसून त्यात आमचा देव आहे. मोदींना एवढ्यासाठी बोलवा, वडिलांना आणि म ूलांना खांद्यावर बसून घराणेशाही सूरू आहे. आमची शिवसेना प्रमुखांची घराणेशाही यांना चालणार नाही. मोदींवर कोणते संस्कार आहेत, आमच्या वडिलांचा अपमान करता. तुमची परंपरा कोकणाला मान्य आहे का? अजित पवार म्हणाले की गौप्यरफोट करतो,

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तम्ही ठरवा हे पन्नास खोके कूठून आले? एका उद्योगपतीने मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकण पण घशात घालतील.

सावंतवाडीचे नतद्रष्ट वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणाला. यांना जोंडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तु? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही.

केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माइया कोकणचा विकास होईल, असं ठाकरे म्हणाले. हेलिकॉप्टर न जाता रस्त्याने येऊन दाखवा, असं आव्हान देता. पहिल्यांदा इथले रस्ते नीट बनवा. त्यांच्या साईज प्रमाणे खात मिळालं होतं, सूक्ष्म खातं असं म्हणत ठाकरेंनी राणेंना टोलाही लगावला. माझ्या शिवसेनेला जो कोणी नकली बोलेल तो बेअकली आहे. भाजपच्या लेखी शिवसेना संपली असं मत, मग एवढे लोक का जवळ येतात. शीधर नाईक चौक पाहिल्यानंतर अंगावर शहर आले. कोकणात गूंडागर्दी माजून हत्या सत्र सुरू झालं, असंही ठाकरे म्हणाले.

PUBLIC NOTICE

My Client, **Mr. Kiran Madhukar Kamat** is the owner of **Flat No. 2. having 300 Sq. Ft.** Area Situated at Ground Floor, Ramesh Apartment, Shevne Ali [Lokmanya Ali] Near Ahilaya Devi Garden, Charai, Thane (w) 400601, who have purchased the aforementioned flat from M/s Shital Construction Company having address at Rajhans Bhavan, Charai vide Agreement to Purchase dated 16.11.1979 which was executed between Mr. Kiran Madhukar Kamat and M/s. Shital Construction Company is lost/misplaced by my Client for which my Client have filed an NC at Naupada Police Station for Property Paper Missing Register Area Situated at Ground Floor, Ra

Property Paper Missing Register No.1977/2024 dated 10.11.2024. If anyone finds the same or has any Claims about the same then such person/s can contact me **within 14 days** from issue of this Notice.

Date: 14/11/2024 Sd/-Adv. Ruju Meet Gada 102, Anmol Annexie, Dhobi Ali, Thane Call - 9221673333

शुभम होसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कं.लि. कार्पेरिट कार्यालयः ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरवाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेलः customercare@shubham.co, वेवसाईटः www.shubham.co

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ अंतर्गत शुभम हीसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (बापुढे शुभम म्हणून उद्घेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कृतम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. तपशिल खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	कर्ज खाते क्र./कर्जदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित तारीख
1	Loan No.0BEL2111000005041444, मोहम्मद फिरवीस मोहम्मद करिम खान, फातिमाबी करिम खान	23-08-2024 & ₹ 6,10,125/-	फ्लॅट क्र.४०३, चौथा मजला, घर क्र.०८१८ए, श्री राम समर्थ नेरुळ गावठाण, नेरुळ गाव, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०१	11-11-2024
2	Loan No.0DOM2102000005034600, तेजस्विनी देविदास गायकवाड, रूपाली देवीदास गायकवाड प्रमिला देविदास गायकवाड	23-08-2024 & ₹ 16,37,302/-	फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, बी-विंग, ओम रेसिडेन्सी, सर्व्हें क्र.२४, हिस्सा क्र.०४ दावडी ग्रामपंचायत, डॉबिवली पूर्व, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०६	11-11-2024
3	Loan No.0KAL2201000005043443, आशिष अंकुश पांचाळ आर्या आशिष पांचाळ	23-08-2024 & ₹ 14,10,079/-	फ्लॅट क्र.४०३, ए विंग, चौथा मजला, साई हाईट्स, घर क्र.२०२/के, १३३/ए, ३०७, २०२/डी, ३५१, २०२/बी, ३५२, २०२/ए, ३५०, गाव - आडई, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड ठाणे महाराष्ट्र - ४१०२०६	11-11-2024
4	Loan No.0BEL220400005046785, सिष्टांत चंद्रकांत रोकडे, विपाली अनंत सांगरे	23-08-2024 & ₹ 11,03,704/-	फ्लॅट क्र. २०३, दुसऱ्या मजल्यावर, अमीर म्हणून ज्ञात इमारत, गाव एस. क्रमांक ६८/५बी+६, सीटीएस क्रमांक ११३५ भाग प्लॉट क्र.२, गाव - चिंचवली शेकीण खोपोली (लोजी) तालुका - खालापूर, जिल्हा - रायगड नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र - ४००७०१	11-11-2024
5	Loan No.ODOM2209000005052390, रामभाऊ फुलचंद केशरवानी रेखादेवी रामभाऊ केशरवानी	23-08-2024 & ₹ 12,54,899/-	पलॅट क्र.२०४, दुसरा मजला, वसंत पाटील रेसिडेन्सी, सर्व्हें क्र.५१, हिसा क्रमांक ३/बी, मिळकत क्र.३०, गाव - कणेरी भिवंडी ठाणे महाराष्ट्र -४२१३०५	11-11-2024
6	Loan No.0BLR230900005069606, रेखा लक्ष्मण लोंढे, लक्ष्मण किसन लोंढे	23-08-2024 & ₹ 15,32,158/-	फ्लॅट क्र. ७१९, ७ वा मजला त्रिशूल गोल्डन वेद, गट क्र. ८३/१, ८५ गाव - सोनिवली, बदलापूर पश्चिम ठाणे महाराष्ट्र -४२१२०३	11-11-2024

ठिकाण : गुरगाव दिनांक : १३.११.२०२४

ठिकाणः मुंबई

प्राधिकत अधिकारी शुभम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेड

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५

HINDUSTAN Omposites LIMITED

नोंदणीकृत कार्यालयः पेनिनसुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::0२२-६६८८०१००, फॅक्स: 0२२-६६८८०१०५ वेबसाईट:www.hindcompo.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(4	ह.लाखात, शेअ र	डाटा व्यतिरिक्त)
			एकमेव			एकत्रित	
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७६९५	94890	७१७२	७६९५	94890	७१७२
₹.	करानंतर निव्वळ नफा॰	९२९	१७९६	998	९२९	१७९६	998
З.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७३६८	9309	9829	७३६८	९३०९	9829
8.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५ प्रति)	03८	Uરૂટ	93८	036	036	03८
4.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)						
	मूळ व सौमिकृत	६.२९	92.98	₹.७३	६.२९	92.98	ξ.03

:तिमाही व अर्धवर्षा दरम्यान कोणतीही अतिरिक्त विशेष साधारण बाब नव्हती

टिप: वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झार करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कषिंचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषिंचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.hindcompo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मागील कालावधीचे आकडे हे चालू कालावधीच्या प्रस्तुती करणाकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद/पुर्नगठीत करण्यात आले. वित्तीय निष्कर्षांचे सर्व आकडे हे जवळच्या रुपये लाखमध्येच पुर्ण करण्यात आले आहेत.

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता पी.के. चौधरी

व्यवस्थापकीय संचालक दिनांकः १३ नोव्हेंबर, २०२४ (डीआयएन क्र.:००५३५६७०)

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः उर्मी इस्टेट, टॉवर ए, ११वा मजला, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. सीआयएनः एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोडः ५३०३३१

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ı				एकमे	व			एकत्रि	र त	
ı			संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
ı			तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
ı	अ.	तपशिल	३०.०९.२४	30.06.28	३०.०९.२३	39.03.28	३०.०९.२४	30.08.28	३०.०९.२३	39.03.28
ı	क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
	٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	98८8.३२	9034.00	9002.90	६३६३.0२	२५९७.२१	२७२१.३४	२४००.५५	9022.92
ı	₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	90.६३	998.८३	२०४.६८	७३९.२४	२२२.८६	३५२.४२	२७१.३५	9२८५.७३
ı	3.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
ı		(विशेष साधारण बाबनंतर)	२०.५८	996.30	9६५.२७	५८४.७६	902.08	२९८.८६	२१२.७७	१०२३.५६
ı	8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट								
ı		नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२२.१९	99८.0९	9६३.७९	4८0.८9	9८0.80	२९८.६५	२११.२९	9098.89
ı	4.	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ı	ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	७२९३.८३	-	-	-	90९५४.७९
ı	O.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/ - प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
ı		मूळ	0.६२	3.46	4.00	१७.६९	4.89	9.08	ξ.88	३0.९७
ı		सौमिकृत	0.६२	3.46	4.00	90.६९	4.89	9.08	ξ.88	30.90
ı	Ð	π .						•		

१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबन आहे. २) लेखा समितीने सदर निष्कर्षाचे पुनर्विलोकन केले आणि दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्यता दिली.

३) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय २०२४–२०२५ करिता रु.१० प्रत्येकी (३९०%) चे रु.३९/– प्रती शेअर्सचे पहिले अंतरिम लाभांश मान्य केले आहे.

मंडळाच्या आदेशान्वये पेमको ग्लोबल लिमिटेड सही / - अशोक बी. हरजानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००७२५८९०

दिनांकः १२ नोव्हेंबर, २०२४ ठिकाणः मुंबई

> SECOND CORRIGENDUM TO THE LETTER OF OFFER WITH RESPECT TO OPEN OFFER TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF

M/S. NAGARJUNA AGRI-TECH LIMITED ["NATL" / "TARGET COMPANY"] $\textbf{Registered Office:} \ 56, \ Nagarjuna \ Hills, \ Panjagutta, \ Hyderabad - 500082, \ \textbf{CIN:} \ L01119TG1987PLC007981, \ L01119TG1987PLC007981,$

Tel. No.: (040) 3354646, Email: natl@rediffmail.com, Website: www.nagarjunaagritech.com, This Second Corrigendum (the "Second Corrigendum") to the Letter of Offer ("LOF") dated October 28, 2024 for Intimatio

of Extension of the Tendering Period is being issued by M/s. VC Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") for and on behalf of Mrs. Rachna Suman Shaw (the "Acquirer"), pursuant to and in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ["SEBI (SAST) Regulations"]. The Shareholders of Nagarjuna Agri-Tech Limited are requested to note the developments / amendments with espect to and in connection with the Open Offer to acquire upto 2435966 (Twenty-Four Lakhs Thirty-Five Thousand Nine Hundred and Sixty-Six) equity shares of face value of Rs.10/- each representing 26.00% of total paid-up equity and voting share capital of the Target Company, as detailed under. This Second Corrigendum should be read in continuation of and in conjunction with the Public Announcement ("PA") dated

August 05, 2024, Detailed Public Statement ("DPS") dated August 12, 2024 as published in The Financial Express (English Daily) all editions, Jansatta (Hindi Daily) all editions, Mumbai Lakshadeep (Marathi daily) Mumbai edition and Vishala Netram (Telugu daily) Hyderabad edition on August 12, 2024, Draft Letter of Offer ("DLOF") dated August 20, 2024, Letter of Offer ("LOF") dated October 28, 2024, Corrigendum to the LOF dated November 06, 2024 published in the aforementioned newspapers on November 07, 2024, which are available on the websites of Securities and Exchange Board of India ("SEBI") and BSE

Attention of the Public shareholders are drawn towards changes in below schedule of activities on account of trading holiday on November 20, 2024, declared by BSE Limited vide its notice dated November 08, 2024 pursuant to Assembly General Elections

The Revised Schedule of Activities is specified as follows

Activities	Original Date	Original Day	Revised Date	Revised Day
Date of opening of the Tendering Period	November 11, 2024	Monday	-	-
Date of closing of the Tendering Period	November 25, 2024	Monday	November 26, 2024	Tuesday
Date by which communications of rejection/ acceptance and payment of consideration for applications accepted shall be made	December 09, 2024	Monday	-	-

This Second Corrigendum is to be read in continuation of and in conjunction with the LOF and the capitalized terms used but not defined in this Second Corrigendum to the LOF shall have the same meaning assigned to such terms in the LOF dated October 28, 2024, and is being issued in all the newspapers in which the Detailed Public Statement was published. Except as detailed in this Second Corrigendum, all other terms and contents of the LOF remain unchanged. The Acquirer accept nsibility for the information contained in this Second Corrigendum to the LOF. A copy of this Second Corrigendum to the LOF will be available on SEBI's website at www.sebi.gov.in and on the website of BSE at www.bseindia.com Issued by Manager to the Offer on behalf of the Acquirer:



Date: 13.11.2024

VC Corporate Advisors Private Limited CIN: U67120WB2005PTC106051 SEBI REGN. NO.: INM000011096 Validity of Registration: Permanent (Contact Person: Ms. Urvi Belani / Mr. Premjeet Singh) 31. Ganesh Chandra Avenue. 2nd Floor. Suite No.- 2C, Kolkata-700 013 Tel. No: (033) 2225-3940 Email: mail@vccorporate.com Website: www.vccorporate.com

On behalf of Acquire Rachna Suman Shaw

(रु. कोटीत)



निओजेन केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१००२, १०वा मजला, देव कॉर्पोरा इमारत, कॅडबरी कं. समोर, पोखरण रोड क्र.२, खोपट, ठाणे-४००६०९.

सीआयएन: एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५०९१९, दुर.क्र.:+९१ २२ २५४९७३००; ईमेल: investor@neogenchme.com, वेबसाईट: www.neogenchme.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.				एकम्	व					एक	मेव		. (************************************	
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपले	ने अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
	तपशिल	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	39.03.28	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	39.03.28	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩	एकूण उत्पन्न (निव्वळ)	৭ ७६.५७	9६९.६३	9७०.99	३४६.२०	382.00	७०५.१४	988.94	१८१.५२	9६३.६०	३७५.६७	३३०.२७	६९८.१४	
٧	एकूण खर्च	949.92	943.09	9५७.६८	392.93	393.८८	६४१.५०	9७८.७२	9६५.७८	१५२.६७	३४४.५१	३०५.७३	६४५.५५	
3	नफ्याचा हिस्सा	-	-	-	-	-	-	0.04	0.02	0.04	0.00	0.00	0.9८	
8	करपुर्वी नफा / (तोटा) (१–२+३)	9७.४५	9६.६२	92.83	38.00	२८.१९	६३.६४	94.82	१५.७ ६	१०.९८	३१.२३	२४.६१	42.00	
ч	आयकर													
	१. चालु कर	3.80	3.98	9.६२	६.८ ٩	4.02	92.24	8.90	3.६३	9.६२	0.८٩	4.02	92.28	
	२. स्थगित कर	0.64	9.0६	9.६७	9.८9	२.६१	0.33	0.34	0.६६	9.88	9.09	9.82	8.८८	
Ę	कालावधीकरिता नफा (४–५)	93.03	9२.४२	९.१४	२५.४५	२०.५६	४४.०६	१०.९६	99.80	७.९२	२२.४१	9७.६७	३५.६५	
Ø	एकूण इतर सर्वंकष उत्पन्न (खर्च)/उत्पन्न, कराचे निव्वळ	(০.৭५)	(\$00.)	0.00	(०.२८)	٥.٩४	(०.५५)	(0.90)	(٥.٩३)	0.06	(0.२३)	0.94	(0.80)	
۷	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (६+७)	97.८८	92.29	९.२१	२५.१७	२०.७०	४३.५१	१०.८६	99.38	٥.00	२२.१८	9७.८२	३५.०५	
9	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रत्येकी)	२६.३८	२६.३८	२४.९४	२६.३८	२४.९४	२६.३८	२६.३८	२६.३८	२४.९४	२६.३८	२४.९४	२६.३८	
90	इतर समभाग						७३९.०४						७३३.९१	
	प्रति शेअर समभाग (रक्कम रु.) मुळ व सौमिकृत (°वार्षिकीकरण नाही)	8.98*	8.09*	३.६६*	९.६५ *	८.२४*	90.24	8.94*	8.34	3.90*	ć.40°	७.०९*	93.9६	

कंपनीच्या ३० एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने बुली केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी (ट्रान्सफरर कंपनी) निओजेन केमिकल लिमिटेड सह एकत्रित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती. होल्डिंग कंपनी (हस्तांतरण कंपनी) आणि त्यांचे संबंधित भागधारक (योजना), लेखापरीक्षण समितीच्या शिफारशीव आधारित, कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम, नियुक्त केलेल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिल, २०२४ पासून लागू, संयुक्त कंपनी योजना याचिका ८ ऑक्टोबर, २०२४ रोजी माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर (एनसीएलटी) दाखल करण्यात आली

लिमिटेड नावाचे डब्ल्युओएस समाविष्ट करण्यात आले आणि ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक निकालांमध्ये एकत्रीकरणासाठी समान विचार केला जातो.

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या अध्या वर्षात, कंपनीने निओजेन आयोनिक्स लिमिटेड– पूर्ण मालकीची उपकंपनी द्वारे ऑफर केलेल्या, जारी केलेल्या आणि वाटप केलेल्या रु.१८२.५० कोटींच्या सक्तीच्या परिवर्तनीय डिबेंचरचे (सीसीडी) सदस्यत्व घेतले आहे. कंपनीचे.

कंपनी विशेष रसायने तयार करण्याच्या व्यवसायात आहे आणि त्यानुसार एक अहवाल करण्यायोग्य व्यवसाय विभाग आहे.

दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२४ डीआयएन:०५१३६९४७ठिकाण: ठाणे, भारत

संचालक मंडळाच्या वतीने व करित निओजेन केमिकल्स लिमिटेड डॉ. हरिन कनार्न व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०५१३६९४७

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता कंपनीचे उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) नियम, २०१५ सहवाचिता कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित केलेल्या इंडएएसनुसार तयार केले गेले आहेत आणि याचे वैधाकि लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुर्नरावलोकन केले जाते, ज्यांनी त्याव त्यांचे अपात्र मत जारी केले होते आणि लेखापरीक्षण समितीने शिफारस केली होती आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाने मंजूर केले होते.

होती आणि ती एनसीएलटीने १७ ऑक्टोबर, २०२४ रोजी स्वीकारली होती. सदर याचिका २२ नोव्हेंबर २०२४ रोजी एनसीएलटी समोर अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले आहे. योजना एनसीएलटीसह आवश्यक नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीच्या अधीन आहे. मंजूर होईपर्यंत, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांमध्ये कोणतेही कंपनीच्या संचालक मंडळाने ९ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत जपानमधील पूर्ण मालकीची उपकंपनी (डब्ल्युओएस) ची स्थापना करण्यास मान्यता दिली होती, ज्याचा उद्देश जवळचा समन्वय, संबंध स्थापित करणे आणि जपानी रासायनिक कंपन्यांशी संबंध आणि त्यानुसार ३० जुलै, २०२४ रोजी स्थापन झालेले निओजेन केमिकल्स जापान कॉपरिशन

धारा फाईनकेम इंडस्ट्रीज (कंपनीची संयुक्त भागीदारी संस्था ज्यामध्ये कंपनीचे भांडवल अंशदान ९०% आहे) कंपनी नामे निओजेन आयओनिक्स लिमिटेड व बुली केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुर्णतः मालकीची उपकंपनी असून यांचे वित्तीय निष्कर्ष हे एकत्रित वित्तीय निष्कर्षांसाठी विचारात घेण्यात आले.

मागील कालावधी/वर्षातील आकडे यांची तुलना करता येण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनर्रचना करण्यात आली आहे.

निष्कर्षावरील अधिक तपशीलांसाठी, कंपनीच्या www.neogenchem.com/financial-performance/ वेबसाइटवरील गुंतवणूकदार संबंध विभाग आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com आणि www.bseindia.com या वेबसाइटवरील कॉपॉरेट विभागांतर्गत आर्थिक निकाल पहा.

दिनांक: ०९ फेब्रुवारी, २०२४